KRISHANVEER FORGE LIMITED



(Formerly known as Rajkumar Forge Limited)

CIN: L28910PN1990PLC056985

REGD. OFF.: OFF. NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE-411 006 PHONE NO: 8956616160 | EMAIL: info@kvforge.com | WEBSITE: www.kvforge.com

KVFL/SEC/2022-23/48

February 13, 2023

BSE Limited,
Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 513369

Dear Sir / Madam,

Sub: Copy of Advertisement published in Newspaper – Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith are the copies of the advertisement published in **Financial Express and Loksatta** newspaper(s) on **February 13, 2023** for the Extract of Statement of Unaudited Financial Results of the Company **for the quarter and nine months ended December 31, 2022**, which was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 11, 2023.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Krishanveer Forge Limited

(Formerly known as Rajkumar Forge Limited)

Harshal I Kher

Company Secretary & Compliance Officer

M. No.: A 69147

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

MANAPPURAM HOME

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED

FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD CIN: U65923KL2010PLC039179

Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai - 400093, Contact No. 022-68194000/022-66211000.

CORRIGENDUM

TO AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

(For sale of the following assets)

Manappuram Home Finance Ltd. had issued auction notice for sale of secured assets of the following under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interests Act 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 published in this News Paper dated 22nd December 2022. The last date for deposit of EMD, Submission of tender form and date & time of auction are extended to 27/02/2023 at 3:00 PM for the sale of the following assets at Manappuram Home Finance Ltd, Sai Niketan Building, Ground Floor, Above Ashoka Hotel, Opp. Mega Mart, Old Mumbai - Pune High Way, Phugewadi, Dapodi- Pune, Maharashtra. Pin 411012

Sr. No.	Name of Borrower(s) / Co-Borrowers/Guarantors/ Loan Account No/BRANCH	Details of the Secured Asset	Revised Reserve Price (Rs) & EMD	Last auction details
	Martha Samson Umap, Yashwant Kisan	Gat No 236 (Old No 90),Flat No 102, 1st Floor,*Sukhadham Kunj*,Ajinkya Tara Housing Society, Ruppeenagar, Talwade, Pune-411062, Maharashtra, INDIA	& Rs.3,12,500/-	

All other terms and conditions of the sale notice and tender form shall remain unchanged.

Date: 13/02/2023 Place: Pune Sd/-Authorized Officer, Manappuram Home Finance Ltd

ICICI HOME FINANCE COMPANY LIMITED

Registered office at ICICI Bank Towers, Bandra - Kurla Complex, Mumbai - 400051. Corporate office - ICICI HFC Tower, Andheri-Kurla Road, Andheri(East), Mumbai - 400059.

GOLD AUCTION NOTICE

This is to inform the public at large, that ICICI HOME FINANCE COMPANY LIMITED(ICICI HFC) has decided to conduct auction of gold ornament(s) pledge in the below accounts. Which have become overdue or which have defaults or margin breach customers. Notice hereby given to the public in general and in particular to the Borrower(s)/Co-Borrower(s) to repay the due amount (mentioned below) together with further interest thereon plus all the cost and incidental expenses etc.till the date of auction.

The Borrower(s)/Co-Borrower(s)willing to release their ornament(s), shall visit the base branch wherein the ornaments were piedged by the Borrower(s) or contact the below mentioned numbers of said designated authority of respective branch(s). Having failed to repay the due amount within specified period, ICICI HFC will sell off the gold ornament(s) to public/bidders in general by way of auction. The auction will be held online through http://gold.samil.in between 12:30 p.m. to 3.30 p.m. on Friday, February 24, 2023.

Branch - Satara Contact no - 8652057792 GL A/c - 120000042617

The sale is subject to confirmation by the ICICI HFC and the authorized officer of the ICICI HFC reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.

Auction will be held online through http://gold.samil.in, in case the auction does not get completed on the given date due to any reasons, the auction in respect thereto shall be conducted on subsequent working days. Change in venue or date, if any, and detailed terms and conditions of the sale, details will be updated on our website

No further communication shall be issued in this regard.

Dated: 13.02.2023 **Authorised Signatory** Place: Satara For, ICICI Home Finance Company Limited

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR NATIONAL AUTO WHEELS PRIVATE LIMITED OPERATING IN DEALERSHIP OF AUTO MOBILES AT PUNE, MAHARASHTRA (Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) **RELEVANT PARTICULARS** Name of the corporate debtor along with NATIONAL AUTO WHEELS PRIVATE PAN/CIN/LLP No. LIMITED CIN - U50300PN2010PTC137716 PAN-AADCN4666R 2 Address of the registered office Regd Office: Suresh Complex, Plot no. 1+2, Survey no. 151/12, Hadapsar Mundwa Road, Hadpsar, Pune - 411013 (As per MCA record) 3 URL of website Not available 4 Details of place where majority of fixed There are no operating assets, However, majority of the fixed assets are located in assets are located PUNE, Maharashtra 5 Installed capacity of main products/ There are no operating assets, However, services Company was engaged in dealership of Tata Motors and handling workshop at PUNE, Maharashtra 6 Quantity and value of main products/ The Company is not operational since services sold in last financial year FY-2020-21 7 Number of employees/ workmen 8 Further details including last available Fordetails please contaction: financial statements (with schedules) of ronationalauto@gmail.com two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are 9 Eligibility for resolution applicants under Fordetails please contact on: section 25(2)(h) of the Code is available at: rpnationalauto@gmail.com 10 Last date for receipt of expression of 26.02.2023 11 Date of issue of provisional list of 08.03.2023 prospective resolution applicants 12 Last date for submission of objections to 13.03.2023 13 Process email id to submit EOI rpnationalauto@gmail.com

FORM G

RAJESH KUMAR MITTAL Resolution Professional of National Auto Wheels Private Limited Regn. Number: IBBI/IPA-002/IP-N00083/2017-18/10224 Regd. Address: 204/A, Navjyoti Darshan CHS, Near Purnima Talkies, Date: 11/02/2023 Murbad Road, Kalyan (W) - 421301 Maharashtra Place: Kalyan rpnationalauto@gmail.com, csrajeshmittal@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, (1) Mr. Dhananjay Kondiba Gore residing at Mulshi Khurd (Gonawadi), Taluka Mulshi, Pune, (2) Bhavesh Keshavji Thakkar, residing at Mudra Society, Pune Satara Road, Pune, and (3) Bhavesh Parmanand Thakkar, residing at Raisoni Park, Market Yard, Pune, ("Owners") are the joint owners of land more particularly described in the Schedule hereunder written, referred hereto as "said Property" and have represented to our client that they have clear and marketable title to the said Property and the same is free from encumbrances and reasonable doubts.

The Owner have agreed to sale said Property to our Client and are in further discussion of same for completing the transaction. We are investigating the right, title and interest of the Owners in the said Scheduled Property and as a part of such investigation of title we are having this Notice published.

Any person/s, society(s), firm (s), institution (corporate or otherwise) having any claim against or in respect of the said Scheduled Property or any part thereof by way of sale, mortgage, exchange tenancy, family arrangement, charge, lease, lien, inheritance bequest, encumbrance, gift, grant, trust succession, maintenance development rights, agreement / settlement, assignment, possession easement, order / decree / judgment of any court / statutory authority memorandum of understanding or otherwise, howsoever, are hereby required to make known the same in writing to the undersigned together with all documentary proof in support thereof at the address mentioned below within 14 (Fourteen) days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no such claim and the same, if any shall be considered to have been waived, and our client shall proceed further for completing the transaction.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Property)

All that piece and parcel of portion admeasuring approximately 40 Are (4000 sq.mtr) from land bearing Survey No.138 Hissa No.6 total area admeasuring 1 Hectare 14 Ares lying and being situate at Village Mulshi Khurd, Taluka Mulshi, District Pune and within the limits of Pune Metropolitan Region Development Authority, which is bounded by,

On or towards East : Remaining Portion of Survey No.138/6 On or towards South: Remaining Portion of Survey No.138/6 On or towards West : Survey No.139/4 and approach road

On or towards North : Survey No.151/7 Alongwith permanent right of way of 20 feet in width agreed to be

passing through it

Pune, Dated: 11 February 2023 Adv. Ravi Rajebhosale

H & Co. Legal

Tel: 020-46022088, 29910187

Advocates & Attorneys 604, 6th Floor, Nucleus, 1st Church Road Opp. Police Commissioner Office, Camp, Pune - 411 001





Indian Law Society requires ' Project Manager' and 'Assistant Project Manager' for its project with the European Commission. For details check https://ilslaw.edu/.

Hon. Secretary Indian Law Society

ಡಿಲ್ಲ	Dnyanoday Prashikshan Sevabhavi Sanstha's
	FORESIGHT COLLEGE OF COMMERCE (FCC) Affiliated to Savirribal Phule Pune University & Recognized by Government of Mahariashtra
1	(A UNAIDED MINORITY COLLEGE)
-	382, YMCA Complex, New Rasts Peth, Quarter Gate, Pune -411011 Tel :: (020) 26062020, 976444581/83, Email ID: info@dpss.co.in

(A UNAIDED MINORITY COLLEGE) 382, YMCA Compiles, New Rasta Path, Quarter Gate, Pune -411011 Tel :- (020) 26062020, 976444581/83, Email ID: info@dpss.co.in Application are invited for the following Teaching posts							
POST	COURSE / SUBJECT	NO. OF					
PRINCIPAL		01					
LIBRARIAN		01					
ASSISTANT PROFESSOR	COMMERCE	03					
ASSISTANT PROFESSOR	BACHELOR OF BUSINESS ADMINISTRATION	02					
ASSISTANT PROFESSOR	BACHELOR OF BUSINESS ADMINISTRATION (INTERNATIONAL BUSINESS)	01					
ASSISTANT PROFESSOR	BBA(Computer Application)	02					
ASSISTANT PROFESSOR	ENGLISH	01					
ASSISTANT PROFESSOR	ECONOMICS	01					

Qualification, Experience, and scale of pay as per Savitribal Phule Pune University / Govt of Maharashtra and UGC Norms
 Only Qualified, Eligible candidates should apply along with resume, attested copies of certificate and two passport size colour photographs within 15 days from the advertisement and submit to college office The above posts are open to all.

Shailesh Mehta www.fccpune.com

NEW IDEAS IN BUSINESS.

NEW IDEAS BEFORE THEY BECOME BUSINESS.

THE FINANCIAL EXPRESS

* Edelweiss EDELWEISS RETAIL FINANCE LIMITED

Ideas create, values protect Regd. Office: Tower 3, Wing B, Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (W), Mumbai-400070

E-AUCTION STATUTORY 30 DAYS SALE NOTICE

Sale by E-Auction under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and The Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to public in general and in particular to borrower and guarantor that below mentioned property will be sold on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" for the recovery of Rs. 1,78,95,790.25/- (Rupees One Crore Seventy Eight Lakhs Ninety Five Thousand Seven Hundred Ninety and Twenty Five Paise Only) with respect to loan account bearing Loan Account Numbers LKLPSLE0000041559, LKLPSLE0000083914 and LKLPSLE0000088080 as on 10th January 2022 + further Interest thereon + Legal Expenses till the recovery of loan dues. The said property is mortgaged by AJAB DISTRIBUTORS, Mr. SHEETAL ULHAS MEHTA and Ms. VISHWAL SHEETAL MEHTA to Edelweiss Retail Finance Limited for the loan availed by them. The secured creditor is having symbolic possession of the below mentioned Secured Asset.

Description of the secured Asset	Reserve Price and EMD	Date & Time of the Inspection	
SCHEDULE OF THE PROPERTY OFFICE NO. 202: All that property piece and parcel of Office Unit no.202 situated on Second Floor totally admeasuring area 81.51 sq.mts. Carpet and 70.74 Sq. Mts. Built up area along with Carparking Unit no. 3 admeasuring area 10 Sq. Mts. Situated in the "SHRUSTI VISTA" constructed on the land situated lying and being within the registration District Kolhapur and Sub-district and Taluka Karveer, within the jurisdiction of Sub-Registrar Karveer, Kolhapur, "E" ward, Shahupuri, Kolhapur bearing C.S.No. 678 admeasuring area 260.10 Sq. Mts. And specifically mentioned in Deed of Declaration dated 2-5-2012 registered under the Provisions of the Maharashtra Apartment Ownership Act, 1970 and the rules made thereunder and bounded as follows: To the East: C.S.No. 679, To the West: C.S.No. 677, To the South: KMC Road, To the North: Common Passage Unit and Residential unit no.201. Together with also undivided share and general common areas and facilities provided for the Apartment Holders of the said building known as "Shrusti Vista" described in the Deed of Declaration. (Details of the scheduled property are more particularly mentioned in Deed of Declaration dated 09-09-2016 duly registered before Joint Sub Registrar-II Karveer-3, Kolhapur bearing registration no. 5747 of 2016)	(Rupees One Crore Seventy Eight Lakhs Ninety Five Thousand Seven Hundred Ninety Rupees and Twenty Five Paise Only) 10% Earnest Money Deposit Rs.17,89,579.02/- (Seventeen Lakhs Eighty Nine Thousand Five	20-03-2023 between 11.00 AM to 3.00 PM	22-03-2023 Between 11.am to 12 Noon (With 5 Minutes Unlimited Auto Extensions)

PROOF, PAN CARD and have duly remitted payment of EMD through DEMAND DRAFT/ NEFT/RTGS shall be eligible to participate in this "online e-Auction".

- 2) The intending bidders have to submit their EMD by way of remittance by DEMAND DRAFT / RTGS/NEFT to: Beneficiary Name: Edelweiss Retail Finance Limited
- 3) Bank Name: Kotak Mahindra Bank Limited Bank Account No. 500011049671 SARFAESI- Auction, (Edelweiss Retail Finance Limited), IFSC code: KKBK0000958 4) Last date for submission of online application BID form along with EMD is 21-03-2023.
- 5) For detailed terms and condition of the sale, please visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or Please contact on the Mr. Maulik Shrimali Ph. +91 9173528727, Help Line e-mail ID: Support@auctiontiger.net. & Mobile No. +91 8689887779

Sd/- (Authorized Officer) Place: Kolhapur, Date: 13-02-2023 **Edelweiss Retail Finance Limited**

KRISHANVEER FORGE LIMITED

(Formerly known as Rajkumar Forge Limited) CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006 Email ID: invest@kvforge.com, Phone No. 8956616160, Website: www.kvforge.com

> EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

(INR. in Lakh except earnings per share							nings per share	
		Quarter ended			Nine Months ended		Year ended	
Sr. No.	Particulars	31.12.2022 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.03.2022 Audited	
1	Total income from operations (net)	1,905.683	2,390.000	1,858.555	6,249.519	4,440.256	6,812.974	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(16.364)	65.586	141.321	6.184	346.353	536.195	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(16.364)	65.586	141.321	6.184	346.353	536.195	
1	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(17.219)	64.703	107.002	3.567	234.032	375.626	
5	Total comprehensive income for the period {Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	(18.219)	63.403	104.502	0.267	226.532	376.674	
3	Equity share capital	1,093.940	1,093.940	1,093.940	1,093.940	1,093.940	1,093.940	
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	9					2,263.921	
3	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)	2400000						
\exists	Basic:	(0.16)	0.59	0.98	0.03	2.14	3.43	
	Diluted:	(0.16)	0.59	0.98	0.03	2.14	3.43	

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.kvforge.com).
- 2 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 11, 2023.

For Krishanveer Forge Limited (Formerly known as Rajkumar Forge Limited) Nitin Rajore Whole Time Director DIN: 01802633

Place : Pune Date: February 11, 2023

Date: 13.02.2023

Place: Pune

GIC HOUSING FINANCE LTD Regd. Office: National Insurance Building, 6th Floor, 14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai-400 020. Branch Office: Office 202 & 203, Premier Plaza II, G Wing, 2nd Floor, Next to Premier Ltd., Pune-Mumbai Highway,

REF: POSSESSION NOTICE UNDER SUB-RULE (1) OF RULE 8 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULE, 2002 WHEREAS the undersigned being the authorized officer of GICHFL, pursuant to the demand notices issued on its respective dates, under section 13 (2) of SARFAESI Act 2002 calling upon you / Borrowers, the under named, to pay Outstanding dues within 60 days from the date of receipt of the respective notices. You all have failed to pay the said outstanding dues within stipulated time, hence GICHFL is in exercise and having right as conferred under the provisions of sub section (4) of section 13 of SARFAESI ACT, 2002 read with rules thereunder, taken Symbolic POSSESSION of the Secured Assets as mentioned herein below.

Chichwad, Pune-411019 Telephone No. 020-66308111/12/13 • E-mail : chinchwad@gichfindia.com

Sr. No.	LOAN A/C NO. / BORROWER (S) NAME / GUARANTOR NAME	ADDRESS OF THE MORTGAGE PROPERTY	OUTSTANDING DUES AS ON 31.01.2023 (INCLUDING PRINCIPAL, INTEREST AND OTHER CHARGES)	DATE OF DEMAND NOTICE SENT	DATE OF POSSESSION NOTICE
1	MH0270610004314 Digambar Kshirsagar Reshma Digambar Kshirsagar	Flat no 02, 1st floor, Mangal Niwas, S.no.1/2/6 (P), Lane no. 1, Mamata Nagar, Nr Seva Hospital, Sangvi, Pune - 411027	825751	01.12.2022	10.02.2023
2	MH0270610005403 Abhishek Kailashnath Pawar Kailasnath Rajaram Pawar	Flat no 9,2nd floor, D-2 Wing, Subhash Park, Sasane Nagar, Opp. Laxmi Mangal Karyalay, Hadapsar, Pune - 411028	1728311	01.12.2022	10.02.2023
3	MH0270610003859 Lokesh S Dumbare Rajashree Lokesh Dumbare Guarantor: Navnath M Bhalerao	Flat no B-103,1st floor, Wing-B, Kuber Madhukosh, S. no. 233/2A, Kolhe Mala road,Nr Shubham Shrushti, Narayangaon, Pune-410504	1293619	01.12.2022	10.02.2023
4	MH0270610004506 Rajendra Sitaram Kolhe Vanita Rajendra Kolhe	Flat no.110,3rd floor, B-Wing, Golden Park, S. no. 243/1,243/2, Nr Mahasuryoday Mitra mandal, Narayangaon, Pune - 410504	1954226	01.12.2022	10.02.2023
5	MH0270610004489 Santram Rathod Suman S Rathod	Flat no 101,1st floor, Krishna Krupa Apt, Shanti Colony B, Sr. no. 99/10, Nr Alphonso School, Rahtani,Pune-411017	1563048	01.12.2022	10.02.2023
6	MH0270600103118 Bhujbal Shivaji Ganpat Bhujbal Anjali Shivaji Guarantor : Desai Shrikant Sudhakar	Flat No. 04, Stilt Ground Floor, Sai Vihar Apt, Wing-B, Gat no. 171, Plot no. 01, Suryanagari, jalochi, Baramati, Pune- 413102	569922	01.12.2022	10.02.2023

FURTHER, to this notice, the Borrowers at Sr. No. 1 to 6 are hereby called upon to hand over vacant and peaceful Possession of the respective properties to GICHFL within 7 days from the date of this notice, else the undersigned shall be constrained to proceed to take Physical Possession of the above properties forcibly by adopting suitable method/s and / or may dispose the properties in line with the provisions provided under the SARFAESI Act 2002 and rules thereto. All the Borrowers are hereby also called to note that their respective properties shall be disposed in line with the provision of the SARFAESI Act 2002 & Rules thereto. The BORROWERS and the PUBLIC IN GENERAL is hereby cautioned not to deal with the above referred Properties / Secured Assets or any part thereof and any dealing with the Properties / Secured Assets will be subject to charge of GICHFL for the amount mentioned here in above against Properties / Secured Assets which is payable with the further interest thereon until payment in full. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

For GIC Housing Finance Ltd.

Authorised Officer

financialex pepapain

र्ड- लिलाव

म.रा.मा.प. महामंडळ भंगार सामान व गाड्यांचा ई-लिलाव दि. २१.०२.२०२३ विभाग नियंत्रक, रा. प. ठाणे यांच्यावतीने भंगार सामान व गाड्यांचा ई-लिलाव दि. २१.०२.२०२३ रोजी आयोजित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जसे ई-लिलावाची तारीख व वेळ, भंगार सामानाची यादी, प्रवेश शुल्क, अटी व शर्ती, घटकाचे संपर्क दूरध्वनी क्रमांक इ. बाबत माहिती www.eauction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, तांत्रिक अडचणींसाठी मे. एन.आय.सी. (National Informaties Center) २४×७ हेल्पलाईन : ०१२०-४००१००२/ ४००१००५/ ६२७७७८७ वर संपर्क करावा.

भंगार सामान ई-लिलाञमधील वस्तुंची यादी: भंगार वाहने, ॲल्युमिनियम एम.एस., स्प्रिंग पाटा, इंजिन, ऑटो पार्क, टायर्स व संकिर्ण वस्तु, (गाड्यांचे जळके तेल, लिड ऑसिड बॅटरीज इ. MPCB/ CPCB यांचे अधिकृत परवानाधारकांसाठी)

्या ई-लिलाव सूचनेतील ई-लिलावाची सर्व शुद्धिपत्रके, मुदतवाढ कालबद्ध कार्यक्रमातील बदल संकेतस्थव्यवर प्रसिद्ध करण्यात येतील याबाबत वर्तमानपत्र अथवा अन्य माध्यमात प्रसिद्धी करण्यात येणार नाही लिलावात भाग घेणाऱ्यांनी यांची नोंद घेऊन नियमितपणे संकेतस्थळावर संपर्क साधावा.

> विभाग नियंत्रक रा. प. ठाणे विभाग

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुला कॉम्प्लेक्स, मुंबई 400051 कॉपॅरिट कार्यालय : आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई 400059

सुवर्ण लिलाव सूचना

आम जनतेला कळविण्यात येते की. खालील खात्यांमधील सोन्याच्या दागिन्यांच्या तारणांचा लिलाव करण्याचा निर्णय आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड (आयसीआयसीआय एचएफसी) यांनी घेतला आहे. जी खाती थिकत झाली आहेत किवा ज्यांच्या ग्राहकांनी कसूर अथवा मार्जिन उछंघन केला आहे. सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना/सह कर्जदारांना याद्वारे सचना देण्यात येते की देय रकमेची परतफेड, त्यावरील पढील व्याज अधिक लिलावाच्या तारखेपर्यंत सर्व खर्च आणि आनुषींगेक व्यय इत्यादी समवेत करावी. आपले अलंकार सोडवून घेऊ इच्छिणाऱ्या कर्जदारांनी / सह-कर्जदारांनी, जिथे कर्जदाराने अलंकार तारण गहाण ठेवले त्या बेस शाखेला भेट द्यावी किंवा विविधत शाखेच्या उक्त नियक्त प्राधिकाऱ्यांच्या निम्नोह्नोखित नबंसीवर संपर्क साधावा. विनिर्दिष्ट कालावधीत देव रकमेची परतफेड न केल्यास आयसीआयसीआय एचएफसी हे लिलाव स्वरुपात सामान्य जनतेला बोलीदारांना सुवर्ण अलंकार विकतील. हा लिलाव शुक्रवार, 24 फेब्रवारी 2023 रोजी दुपारी 12.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान http://gold.samil.in मार्फत ऑनलाईन संचालित केला जाईल. शाखेचे नाव - सातारा फोन नंबर - 8652057792 सुवर्ण कर्ज खाते क्र.- 120000042617 दी आयसीआयसीआय एचएफसी द्वारा पृष्टीवर ही विक्री अवलंबन आहे आणि दी आयसीआयसीआय एचएफसी यांचे प्राधिकत अधिकारी कोणतीही कारणे न देता कोणतीही बोली किया सर्व बोल्या नाकारण्याचा हक गखन ठेवीत आहेत.

लेलाव, http://gold.samil.in मार्फत ऑनलाईन संचालित करण्यात येईल. दिलेल्या तारखेला कोणत्याही कारणास्तव लिलाव पूर्ण झाला नाही तर लगोलग नंतरच्या कामाच्या दिवशी त्या बाबतचा लिलाव संचालित केला जाईल. स्थळ किंवा तारीख यांमधील बदल, असल्यास आणि विक्रीच्या सविस्तर अटी व शतीं, तपशील आमच्या वेबसाईटवर www.icicihfc.com मध्ये अद्ययावत ह्या संदर्भात अधिक संसचना जारी केली जाणार नाही.

दिनांकित : 13.02.2023 स्वाक्षरी/- प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड करिता

KRISHANVEER FORGE LIMITED

स्थळ : सातारा

(Formerly known as Rajkumar Forge Limited) CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006 Email ID: invest@kvforge.com, Phone No. 8956616160, Website: www.kvforge.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

(INR. in Lakh except earnings per share) Nine Months ended Year ended

		Quarter ended			Nine Months ended		Year ended	
Sr. No.	Particulars	31.12.2022 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.03.2022 Audited	
1	Total income from operations (net)	1,905.683	2,390.000	1,858.555	6,249.519	4,440.256	6,812.974	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(16.364)	65.586	141.321	6.184	346.353	536.195	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(16.364)	65.586	141.321	6.184	346.353	536.195	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(17.219)	64.703	107.002	3.567	234.032	375.626	
5	Total comprehensive income for the period {Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	(18.219)	63.403	104.502	0.267	226.532	376.674	
3	Equity share capital	1,093.940	1,093.940	1,093.940	1,093.940	1,093.940	1,093.940	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						2,263.921	
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)					55500 Fe		
	Basic:	(0.16)	0.59	0.98	0.03	2.14	3.43	
	Diluted:	(0.16)	0.59	0.98	0.03	2.14	3.43	

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.kvforge.com). 2 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their

meeting held on February 11, 2023.

(Formerly known as Rajkumar Forge Limited)

पटल शुक्रवाकी प्राचाणी प्रस्त्रज्ञा

Nitin Rajore Whole Time Director DIN: 01802633

For Krishanveer Forge Limited

Date: February 11, 2023

कर्ज फार्डल क कर्जनार

Place : Pune



जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. नोंदणीकृत कार्यालय : नॅशनल इन्सुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. शाखा कार्योलय: ऑफिस नं. २०२ व २०३, प्रिमियर प्लाझा २, जी-विंग, दुसरा मजला, प्रिमियर लि. सँमोर, पुणे-मुंबई हायवे,

चिंचवड, पुणे - ४१९०१९ फोन नं. ०२०-६६३०८९१९/१२/१३ ईमेल : chinchwad@gichfindia.com

संदर्भ : सरफेसी कायदा २००२ च्या नियम ८ च्या उप-नियम (१) अंतर्गत ताबा सूचना

ज्याअर्थी जीआयसीएचएफएलच्या निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत खालील नावाच्या तुम्हाला / ऋणकोंना संबंधित सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत आदेय देणे जमा करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमशः तारखांना वितरीत मागणी सूचनेच्या अनुषंगाने, तुम्ही सर्व विहीत कालावधीमध्ये आदेय रक्कम परतफेड करण्यास असमर्थ राहिलात, म्हणून जीआयसीएचएफएल यांनी तद्ंतर्गत सहवाचित अधिनियमांसह सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३ च्या उप(सेक्शन (४) च्या तरतुदी अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून, खालील नमूद प्रतिभूत मालमत्तेचा सांकेतीक ताबा घेतला.

कज फाइल क्र., कजदार, सहकर्जदार, जामिनदाराचे नाव व ताब्यात घेण्याचा प्रकार	तारण मालमत्तेचा तपशील व पत्ता	मुद्दल थकबाका देय (रक्कम रू.) ३१/०१/२०२३ पर्यंत	मागणा सूचना पाठविल्याची दिनांक	ताबा सूचना दिनांक
कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४३१४ दिगंबर क्षीरसागर रेश्मा दिगंबर क्षीरसागर	फ्लॅट क्रमांक ०२, पहिला मजला, मंगल निवास, सर्वे नं. १/२/६ (पी), लेन क्र. १, ममता नगर, सेवा हॉस्पिटल जवळ, सांगवी, पुणे-४११०२७	८२५७५१	09.93.3033	90.02,2023
कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६,१०००५४०३ अभिषेक कैलाशनाथ पवार कैलासनाथ राजाराम पवार	फ्लॅट क्रमांक ९, दुसरा मजला, डी-२ विंग, सुभाष पार्क, संसाणे नगर, लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर, हडपसर, पुणे-४११०२८	9७२८३99	09.92.2022	90.02.2023
कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००३८५९ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव	फ्लॅट क्रमांक बी-१०३, पहिला मजला,विंग-बी, कुबेर मधुकोश,सर्वे क्र.२३३/२अ,कोल्हे मळा रोड, शुभम सृष्टी जवळ, नारायणगाव, पुणे-४१०५०४	9२९३६9९	09.93.3033	90.02.2023
कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४५०६ राजेंद्र सीताराम कोल्हे वनिता राजेंद्र कोल्हे	फ्लॅट क्र. १९०, ३रा मजला, बी-विंग, गोल्डन पार्क, सर्वे क्र. २४३/१,२४३/२, महासुर्योदय मित्र मंडळाजवळ, नारायणगाव, पुणे-४९०५०४	१९५४२२६	09.92.2022	90.02.2023
कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४४८९ संतराम राठोड सुमन एस राठोड	फ्लॅट नंबर १०१, पहिला मजला, कृष्णा कृपा ऍप्ट, शांती कॉलनी ब, सर्वे क्र. ९९/१०, अल्फोन्सो शाळेजवळ, रहाटणी, पुणे-४११०१७	१५६३०४८	09.92.2022	90.02,2023
कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६००१०३११८ भुजबळ शिवाजी गणपत भुजबळ अंजली शिवाजी जामीनदार : देसाई श्रीकांत सुधाकर	फ्लॅट क्रमांक ०४, स्टिल्ट तळमजला, साई विहार ऍप्ट, विंग-बी, गट क्र.१७१, प्लॉट क्र.०१, सूर्यनगरी, जळोची, बारामती, पुणे-४१३१०२	५६९९२२	09.92.2022	90.02.2023
	सहकर्जदार, जामिनदाराचे नाव व ताब्यात घेण्याचा प्रकार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४३ १४ दिगंबर क्षीरसागर कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००५४०३ अभिषेक कैलाशनाथ पवार कैलासनाथ राजाराम पवार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००३८५९ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४५०६ राजेंद्र सीताराम कोल्हे वनिता राजेंद्र कोल्हे कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४४८९ संतराम राठोड सुमन एस राठोड कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६००१०३९१८ भुजबळ शिवाजी गणपत भुजबळ अंजली शिवाजी	तारण मालमतेचा तपशील व पत्ता कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४३१४ हेंगंबर क्षीरसागर रेश्मा दिगंबर क्षीरसागर कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००५४०३ अभिषेक केलाशनाथ पवार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००५४०३ अभिषेक केलाशनाथ पवार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००३८५१ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००३८५१ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४५०६ राजंद्र सीताराम कोल्हे विनता राजंद्र कोल्हे कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४४०१ रातंराम राठोड कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४४०१ रातंराम राठोड स्मन एस राठोड कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४४०१ रातंराम राठोड स्मन एस राठोड कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४४०१ रातंराम राठोड स्मन एस राठोड कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४४०१ रातंराम राठोड समन एस राठोड कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६ १०००४०१०८ भूजबळ शिवाजी गणपत भुजबळ अंजली शिवाजी	सहकर्जदार, जामिनदाराचे नाव व ताब्यात घेण्याचा प्रकार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४३१४ स्वें नं. १/२/६ (पी), लेन क्र. १, ममता नगर, सें वा हॉस्पिटल जवळ, सांगवी, पुणे-४११०२३ पर्वेत सें सें नं. १/२/६ (पी), लेन क्र. १, ममता नगर, सें वा हॉस्पिटल जवळ, सांगवी, पुणे-४११०२७ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००५४०३ फलेंट क्रमांक ९, दुसरा मजला, डी-२ विंग, सुभाष पार्क, ससाणे नगर, लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर, हडपसर, पुणे-४११०२८ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००३८५९ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४५०६ एलेंट क्रमांक बी-१०३, पहिला मजला,विंग-बी, कुबेर मधुकोश, सर्वे क्र.२३३/२अ,कोल्हे मळा रोड, शुभम सृष्टी जवळ, नारायणगाव, पुणे-४१०५०४ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४५०६ पलेंट क्र. १९०, ३रा मजला, बी-विंग, गोल्डन पार्क, सर्वे क्र. २४३/१,२४३/२, महासुर्योद्य विता राजेंद्र कोल्हे विता राजेंद्र कोल्हे कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४४८९ एलेंट नंबर १०१, पहिला मजला, कृष्णा कृपा एंट्र, शांती कॉलनी ब, सर्वे क्र. ९९/१०, अल्फोन्सो शाळेजवळ, रहाटणी, पुणे-४११०१७ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६००१००११०६ पलेंट क्रमांक ०४, स्टिल्ट तळमजला, साई विहार एंट्ट, विंग-बी, गट क्र.१९१, प्लॉट क्र.०१, पहिला मजला, साई विहार एंट्ट, विंग-बी, गट क्र.१९१, प्लॉट क्र.०१, पहिला मजला, साई विहार एंट्ट, विंग-बी, गट क्र.१९१, प्लॉट क्र.०१, पहिला मजला, साई विहार एंट्ट, विंग-बी, गट क्र.१९१, प्लॉट क्र.०१, पहिला मजला, साई विहार एंट्ट, विंग-बी, गट क्र.१९१, प्लॉट क्र.०१, पहिला क्र.१९१२२	सहकर्जदार, जामिनदाराचे नाव व तास्यात घेण्याचा प्रकार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४३१४ स्वेत चें. १/२/६ (पी), लेन क्र. १, ममता नगर, सेवा हॉस्पिटल जवळ, सांगवी, पुणे-४११०२४ प्रवेत अर्थात अर्थात स्वेरं कर श्रीरसागर कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००५४०३ अमिषेक कैलाशनाथ पवार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००५४०३ अमिषेक कैलाशनाथ पवार कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००३८५९ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००३८५९ लोकेश एस डुंबरे, राजश्री लोकेश डुंबरे जामीनदार : नवनाथ एम भालेराव कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४५०६ एलंट क्रमांक बी-१०३, पहिला मजला, विंग-बी, कुबेर मधुकोश, सर्वे क्र.२३३/२अ,कोल्हे मळा रोड, शुभम सृष्टी जवळ, नारायणगाव, पुणे-४१०५०४ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४५०६ एलंट क्र. ११०, ३रा मजला, बी-विंग, गोल्डन पार्क, सर्वे क्र. २४३/१, महासुर्योदय विनता राजेंद्र कोल्हे विनता राजेंद्र कोल्हे कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४४८९ एलंट नंबर १०१, पहिला मजला, कृष्णा कृपा एंप्ट, शांती कॉलनी ब, सर्वे क्र. १९/१०, अल्फोन्सो शाळेजवळ, रहाटणी, पुणे-४१००१७ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६१०००४४८९ पलंट नंबर १०१, पहिला मजला, कृष्णा कृपा एंप्ट, शांती कॉलनी ब, सर्वे क्र. १९/१०, अल्फोन्सो शाळेजवळ, रहाटणी, पुणे-४१००१७ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६००१००१०१० पलंट नंबर १०१, पहिला मजला, कृष्णा कृपा एंप्ट, शांती कॉलनी ब, सर्वे क्र. १९/१०, अल्फोन्सो शाळेजवळ, रहाटणी, पुणे-४१००१७ कर्ज खाते क्र.एमएच ०२७०६००१०१०१० पलंट कृष्ण पलंप विवाल पलंप कृष्ण पलंप कृष्ण पलंप कृष्ण पलंप पलंप कृष्ण पलंप कृष्ण पलं

या सूचनेद्वारे कर्जदार अनु. क्र. १ ते ६ पर्यंत अतिरिक्त, जीआयसीएचएफएल यांना या सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांत संबंधित मालमत्तेचा रिक्त आणि शांततापूर्ण ताबा हस्तांतरीत करण्याकरिता याद्वारे बोलविण्यात येत आहे. अन्यथा निम्नस्वाक्षरीकारांना वरील मालमत्तेचा बलपूर्वक प्रत्यक्ष ताबा घेणे भाग पडेल आणि / किंवा सरफेसी कायदा २००२ आणि त्यामधील अधिनियमांतर्गत तरतूदीत पद्धत/पद्धती स्वीकारून वरील नमूद मालमत्तेची विक्री प्रक्रिया कार्यान्वित करतील. कर्जदार अनु. क्र. १ ते ६ यांना या नोटीसद्वारे सरफेसी कायदा २००२ आणि त्यामधील अधिनियमांतर्गत मालमत्तेची विक्री प्रक्रिया कार्यान्वित करतील.

कर्जदार आणि आम जनतेला याद्वारे वरील संदर्भाच्या मालमत्ता / प्रतिभूत पत्ता किंवा त्यांच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये असा इशारा देण्यात येत आहे आणि कोणीही सदर मालमत्ता प्रतिभूत सूचनेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास सदर व्यवहार वरील मालमत्ता / सिक्यूरिटी ॲसेटस् जे भरणा पूर्ण होईलपर्यंत समोर नमूद रकमेकरिता जीआयसीएचएफएलच्या अधिन राहील जी संपूर्ण रक्कम जमा करेपर्यंतच्या पुढील व्याजासह देय राहील. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कर्जदाराचे लक्ष अधिनियम कलम १३ मधील पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे आमंत्रित केले आहे.

दिनांक: १३.०२.२०२३ ठिकाण : पुणे

प्राधिकृत अधिकारी

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. करिता

पुणे, सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३

WWW.LOKSATTA.COM

लोंकसत्ता 👯 🤻

OSBI

आयटी-परदेशी कार्यालय विभाग, भारतीय स्टेट बँक. ग्लोबल आयटी सेंटर, कपास भवन, सेक्टर-१०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६,१४

निविदा आमंत्रित करणारी सूचना

आरएफपी क्र. SBI/GITC/ITFO/२०२२/२०२३/९४८ दिनांकः १३.०२.२०२३ रसबीआय फॅारेन ऑफिसमध्ये व्हॉटसॲप बॅकिंगसाठी सॉफ्टवेअर सोल्यशन/सेवेच्या खरेटीसाठी प्रस्तावाच्या विनंतीसाठी भारतीय स्टेट बँकेंकड्न निविदा मागविण्यात येत आहे. अधिक नपशीलांसाठी, कृपया https://bank.sbi या ठिकाणी 'प्रोक्यूरमेंट न्यूज' येथे भेट द्या. आरएफपी डाऊनलोड करण्याची स्रुवात : दिनांक १३.०२.२०२३ पासून बोली सादर करण्याचा अंतिम दिनोंक व वेळ : दिनांक ०६.०३.२०२३ देपारी ४.०० पर्यंत.

स्थळ: नवी मुंबई उप- महाप्रबंधक आयटी-परदेशी कार्यालय विभाग दिनांक: १३.०२.२०२३

जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.

जाहीर नोटीस

कॅम्प, पुणे ४११००१.



सर्व खातेदार व सभासद व कर्मचारी यांस कळविण्यात येते कि, संस्थेच्या सिंहगड रोड शाखेतील दैनंदिन ठेव प्रतिनिधी श्री. शौनक सुधाकर साळ्खे, वय २८ यांचेकडील एजन्सी संस्थेने दि. ०६/०१/२०२३ पासून काढून घेतलेली आहे. तरी त्यांच्याकडे संस्थेच्या कुठल्याही खातेदाराने केलेले कोणतेही आर्थिक व्यवहार संस्थेवर कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

जनहित ना. सह. पतसंस्था. मर्या. पूणे ४११००१

एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड

कार्यालय: जीवन श्री, १९०९, युनिव्हर्सीटी रोड, शिवाजीनगर, पुणे ४९९०१६

लिलाव सह विक्री सूचना

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी , एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. यांनी सिक्युरिटायझेशन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ च्या कलम १३(१२) आणि सिक्ग्रिटी इंटरेस्त (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारात खाली नमूद केलेले कर्जदार, गहाणदार यांना सदर नोटीसीमधे नमूद केलेली रक्कम भरण्याची मागणी केली होती. तथापि, कर्जदार/गहाणदार हे मागणी केल्यानुसार परतफेड करण्यास असमर्थ ठरले असल्याने खाली सही

अनु. क्र.	कर्जधारकांची नावे आणि कर्ज खाते क्र.	तारण मालमत्तांचे वर्णन आणिकार्पे	ट क्षेत्र चौ. फूट	मागणी नोटीस तारीख	आरक्षित किंमत (रु)	आरक्षित किंमतीच्य 10 % इसारा रक्कम
۹.	खाते क्र. 23810902182 श्री. आशुतोष बिजॉय राय आणि सी. संध्या राय	फ्लॅट क्र. ५०२, ५ वा मजला, विंग बी १, संपन्न होम रोड, मांजरी बुद्रुक, पुणे – ४१२३०७. ७१८ चौ. फु.	26.12.2014	45,00,000/-	4,50,000/-	
₹.	खाते क्र. 621400003736 श्री. देवेंद्र अविनाश थोरात	फ्लॅट क्र. बी / टी ६, पहिला मजला , रामनगरी क जवळ, कात्रज रोड, आंबेगाव बु. पुणे – ४९१०४६. :		19.11.2019	17,50,000/-	1,75,000/-
3.	खाते क्र. 621400005368 सौ. अश्विनी कार्तीक कुलकर्णी / श्री. कार्तीक कुलकर्णी	फ्लॅट क्र. ई — ४०१, ४ था मजला, एरेपोलीस गिनि पुष्पक, लोहगाव — ४९१०४७. ११६८ चौ. फु.	बेल्लिना, काँकॉर्ड	15.06.2021	54,70,000 /-	5,47,000 /-
8.	खाते क्र. 620300001755 सौ. मिनाक्षी सोन्याबापु लबडे / श्री. सोन्याबापु जयवंत लबडे	फ्लॅट क्र.१. सी – ३८, द्वारका प्लॉट नं, जी नं १२५ /१२६/२, म्हांळुगे चाकण, पुणे. महाराष्ट्र ५९१	११३/२, १२४/ ८ चौ. फु.	11.11.2019	18,50,000/-	1,85,000/-
4.	श्री. अतुल गेनभाऊ देवकर सौ. रुपाली अतुल देवकर खाते क्र. 621500001014 खाते क्र. 620200004556	फ्लॅट क्र. २०६, दुसरा मजला, ई बिल्डींग , साः १८१८, १८१९, १८२०, चाकण, तालुका खे ४१०५०१. ४७१ चौ. फु.		12.05.2019 12.06.2019	19,86,000 /-	1,98,600 /-
ξ.	खाते क्र. 620200005940 श्री. भवानी शंकर बीजीएन	फ्लॅट नं. 1005, दहावा मजला, डी विंग, ड्रीम्स एलिना, नं. 66/1, 3/12/1, हडपसर, पुणे, महाराष्ट्र- 4110		19.10.2018	46,00,000/-	4,60,000/-
19.	खाते क्र. 620400011385 श्रीमती रेखा भजनताल लेखवानी / श्री. रोमी सुरेश नेहलानी	फ्लॅट क्र. 303, औदुंबर छाया, प्लॉट नं. 42, वार 410507. 774 ची. फूट.	ने, मावळ, पुणे –	26.07.2021	23,00,000/-	2,30,000/-
۷.	खाते क्र. 620200004021 श्री. सुदर्शन वसंत घुले	फ्लॅट क्र. 104, श्रीनिवास, स.नं. 165/1/ई, फुरसुंग 412308. 627 चौ.फू.	ो, पुणे, महाराष्ट्र —	31.05.2021	27,00,000/-	2,70,000/-
۹.	खाते क्र. 620500007471 आणि 620500007472 श्री. अतुल शशिकांत बाऊसकर/ सौ.रुपाली अतुल बाऊसकर	फ्लॅट क्र. 704, 7वा मजला, बी विंग, कामधेनू जस्मिन, 10/1आणि 7/5, पिंपळे सौदागर, पुणे, महाराष्ट्र — चौ.फू.		26.07.2021	41,75,000/-	4,17,500/-
90.	खाते क्र. 620400007383 श्री. संतु नंदी	फ्लॅट क्र. 507, 4 था मजला, बी विंग, विश्वकल्याण नग शिरोळी, पुणे, महाराष्ट्र — 410505. 550 चौ.फू.	री, गट नं. 1088.	14.11.2019	14,65,000/-	1,46,500/-
99.	खाते क्र. 620400008115 श्री.सचिन सतीश क्षीरसागर/ सौ.रुपाली सचिन क्षीरसागर	फ्लॅट क्र. 202, 2 रा मजला, अमोल रेसिडेन्स स.नं.43/2, सिटीएस-1442, तळेगाव दाभाडे, 410506.577 ची.फू.	AND STORY OF STREET	26.07.2021	21,00,000/-	2,10,000/-
97.	खाते क्र. 620500003555 सौ.स्वाती महादेव सुतार/ श्री.महादेव सरनप्पा सुतार	फ्लॅट क्र. 21, 3रा मजला, बी, निखिल प को.ऑप.ही.सो.लि., स.नं.15(पी), सिंहगड रोड, माणिव -411051. 575 ची.फू.		15.10.2016	25,30,000/-	2,53,000/-
93.	खाते क्र. 620200006159 सौ. सुमित्रा हर्षिश मल्लेम/ श्री.हर्षिश एच. मल्लेम	फ्लॅट क्र. 1201, 12 वा मजला, बी विंग, ड्रिम्स लिनिर 894, वाघोली, पुणे, 412207. 638 चौ.फू.	॥, प्लॉट नं. गट नं.	15.07.2021	26,00,000/-	2,60,000/-
98.	खाते क्र. 621400002577 श्री दिलीप बबन दुबळे	फ्लॅट क्र. 103, 1 ला मजला, बिल्डिंग— आय, ईएल— 1, 2, 3, 4, 5 गट नं. 142, जुना 139, वाघोर्ल 412207. 636 ची.फू.	The state of the s	11.06.2019	22,36,382/-	2,23,638/-
94.	खाते क्र. 620500007650 श्री. योगेश रविंद्र देशपांडे आणि सौ. पुष्पा योगेश देशपांडे	फ्लॅट क्र. 905, 9 वा मजला, डी. विंग, थी ज्वेल्स, स. (पी) आणि स. नं 44/1(पी), इस्कॉन मंदीरा जवळ, कोंढवा बु, पुणे - 411041. 629 चौ.फू.	12640	15.01.2020	29,60,000/-	2,96,000/-
	ई लिलाव	ासाठी संकेत स्थळ	http	s.// www.eau	ctions.samil.ir	1
	मिळकत आणि कागद	पत्रे पाहणीसाठी तारीख व वेळ	23/0)2/2023 स.	11.00 ते दु. 1.0	00
	बंद लिफाफ्यातील प्रस्ताव/f	नेविदा सादर करण्याची अंतिम तारीख	24/02/20	23 सायं. 5.00	पर्यंत (Online mod	de Only)
	ई−िह	लावाची तारीख	27/0	02/2023 द.	12.00 ते द. 3.0	00

27/02/2023 दु. 12.00 ते दू. 3.00 ई-लिलावाची तारीख पुणे शहरात देय असलेल्या आणि एल आय सी हौसिंग फायनान्स लि. या नावाने काढलेल्या डिमांड ड्राफ्ट बयाणा रकमेसाठी बँकेचा तपशील

या ई लिलावाच्या जाहीर नोटीसीचा पुढचा भाग म्हणून एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. सरफेसी कायदा आणि त्यामधील नियम यामधे नमूद केलेल्या अटी आणि शर्तीनुसार इच्छुक खरेदीदारांकडून सदर मिळकत विकत घेण्यासाधी बंद लिफाफ्यात अथवा ऑन लाईन पध्दतीने सदर तारण मिळकत 'जिथे आहे तिथे, आणि जशी आहे तशी' या तत्वावर विक्रीसाठी प्रस्ताव मागवीत आहे.

लिलावाच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

- ई लिलाव 'जसे आहे तसे आणि तिथे जे काही आहे ते आणि कोणत्याही प्रकारची जबाबदारी न येता' या तत्वावर केला जात आहे आणि तो ऑन लाईन पध्दतीनुसार केला जाईल. हा ई लिलाव एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. यांनी मान्यता दिलेल्या आणि नियुक्त केलेल्या सेवा पुरवठादार मे. फोर क्लोजर यांचे मार्फत केला जाईल.
- २. https://eauctions.samil.in/ या पोर्टलवर नोंदणी करावी आणि कोणतीही फी न भरावी लागता पासवर्ड मिळवावा. इच्छक बोलीदार, त्यांना आवश्यक वाटल्यास, (मे. श्रीराम ऑटोमॉल इंडीया लि. (Samil) ऑफिसर - अमर सातपुते, मो नं. 7428695100, 9028734375, श्री. नितीन आपटे, मो. न. - 9518336584 ई-मेल:amar.vs@cartradeexchange.com, ऑक्शन पोर्टल:- eauctions.samil.in, पत्ता:- मुख्य कार्यालय नं. 317, तिसरा मजला, टॉवर-बी, नोएडा-201 301) यावर संपर्क करावा
- 3. लिलाव हा सरफेसी कायदा/नियम २००२ यातील तरतुर्दीच्या, खाली नमुद केलेल्या व संकेतस्थळावर नमुद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन केला जात आहे. आणि शिवाय इच्छक
- बोलीदाराने, लिलावात सहभागी होणाराने सादर केलेल्या कागदपत्रांच्या अधीनही होत आहे. प्रत्येक बोलीदाराने आपले ई मेल खाते आणि ई मेल पत्ता लिलावात सहमागी होण्यासाठी चालू आणि वापरात आहे याची खातरजमा करावी.
- ५. एकदा बोलीदाराने एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या अधिकृत अधिकारी यांचेकडे आपली लिलावातील बोलीदार म्हणून नोंदणी केली की मग त्याला ई लिलावात सहभागी होत असल्याचे सदर पोर्टलवर आवश्यक ती कागदपत्रे सादर करून कळवावे लागेल. ई लिलावाचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड सदर सेवा पुरवठादारांकडून िमळविण्याची संपूर्ण जबाबदारी लिलावात भाग घेणाराची असेल.
- सदर मिळकती वर नमूद केलेल्या राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला विकल्या जाणार नाहीत.
- लिलावात भाग घेण्यासाठी भरलेली ठेव/बयाणा रक्कम यशस्वी खरेदीदाराने भरावयाच्या रकमेत समाव्ह केली जाईल व अन्य बोलीदारांना त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाईल. सदर रकमेंबर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही.
- ८. जर यशस्वी बोलीदार/लिलावात सहभागी असणारा लिलावाच्या अटी शर्तीनुसार पैसे 'परु शकला नाही तर त्याने 'परलेली ठेव/बयाणा रक्कम जप्त केली जाईल अणि अशा जप्त केलेल्या रकमेवर त्याचा कोणताही हक्क अथवा दावा असणार नाही
- ९. वर नमूद केल्याप्रमाणे बोली/प्रस्ताव बयाणा रकमेचा डिमांड ड्राफ्ट आण्ड के वाय सी कागदपत्रे, पॅनकार्ड, पत्त्याचा पुरावा इ.च्या स्कॅन कॉपीजसह सेवा पुरवठादार यांचेकडे सादर करावा किंवा बंद लिफाफ्यात बिंड फॉर्म, बयाणा रकमेचा ड्राफ्ट आणि केवायसी डॉक्युमेंट यासह एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या वर न्मूद केलेल्या संबंधित शाखेकडे बयाणा रक्कम 'मरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी सादर करावेत.
- आलेल्या निविदा उघडल्यानंतर ज्यांनी आपली बोली राखीव किमतीपेक्षा कमी किमतीची नाही त्यांना अधिकृत अधिकारी त्यांचे अधिकारात आपली बोली वाढविण्याची संधी देतील.
- ११. यशस्वी बोलीदाराने त्याची बोली अधिकृत अधिकारी यांनी मंजूर झाल्याबरोबर विक्री किमतीच्या २५% रक्कम, त्याने भरलेली बयाणा रक्कम धरुन लगेच "मरावयाची आहे. तसा भरणा करण्यास तो असमर्थ झाला तर त्याने तोवर भरलेली रक्कम जप्त केली जाईल. अशी २५% रक्कम भरल्यानंतर अधिकृत अधिकारी यांचे पूर्ण अधिकारात विक्री किमतीच्या उर्वरित ७५% रकमेचा भरणा विक्री निश्चितीनंतरच्या १५ दिवसांचे आत करावयाचा आहे. जर या मुदतीत भरणा केला नाही तर तोवर भरलेली संपूर्ण रक्कम जप्त केली जाईल. अशी रक्कम जप्त केल्यास, त्यासाठी यशस्वी बोलीदारास कोणतेही कारण देणे अधिकृत अधिकारी यांचेवर बंधनकारक नाही.
- १२. बोलीदार 'कॅव्हिएट एम्प्टर' (खरेदीदाराची सावधानता) यासी बांधील आहेत आणि ते लिलावात खरेदी करु इच्छित असलेल्या मिळकतीवर असल्यास, बोजा, शासकीय देणी, मिळकत कराची देणी, आयकर, एक्साईज ड्यूटी, कामगारांची देणी, वीज बिल आणि देखभाल देणी इ. बाबतची त्यांच्या यंत्रणेमार्फत खातरजमा करावी. यशस्वी बोलीदारास म्युनिसिपल कर, देखमाल/सोसायटी आकार, वीज बील, पाणी पट्टी, स्टेंप ड्युटी, नोंदणी चार्जेस (लागू असल्यास) किंवा अन्य अनुशंगिक आकार खर्च, व विक्री किमतीव्यतिरिक्त अन्य देणी इ. हे सर्व खरेदीदाराने स्वत:च्या खर्चाने भरावयाचे आहे.
- १३. यशस्वी बोलीदाराने मिळकत आपले नावावर करून घेण्यासाठी विक्री प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्टॅंप ड्युटी, नोंदणी चार्जेस, कर किंवा अन्य आवश्यक ते खर्च स्वतः करावयाचे आहेत.
- १४. विक्री किमतीचा वर नमूद केलेल्या अटींनुसार संपूर्न भरणा केल्यावरच यशस्वी बोलीदाराचेच नावे विक्री प्रमाणपत्र अदा करण्यात येईल. १५. ई लिलावाच्या अटी आणि शर्तीन्सार कर्जदार, गहाणखत लिहन देणार आणि जामीनदार हे सदर मिळकतीच्या खरेदीसाठी बोलीदार आण् शकतील.
- १६. अधिकृत अधिकारी यांचे सोयीने व पूर्व विनंती करून मिळकतीची पाहणी करण्याची व्यवस्था केली जाईल.
- १७. सर्वोच्च किमतीची बोली स्वीकारणे हे अधिकृत अधिकारी यांचेवर बंधनकारक नाही आणि कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा सर्वाधिकार अधिकृत अधिकारी यांचेकडे राखीव असून त्यासाठी कोणतेही कारण देणे त्यांचेवर बंधनकारक नाही.
- १८.सदर मिळकतीवर जर अन्य काही बोजे असल्यास एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. हे त्यासाठी जबाबदार नाहीत. तारण मिळकतीची 'जशी आहे तशी', जे काही आहे ते' आणि एल आय सी हाऊ.फायनान्स लि. वर कोणतीही जबाबदारी नाही या तत्वावर विक्री केली जात आहे.

- १९. कोणतेही कारण न देता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता लिलाव/विक्री/ निविदा प्रक्रिया रद्द करणे, स्वीकारणे, नाकारणे, बदलणे, सुधारणे, पुढे ढकलणे इ. अधिकार राखून ठेवीत आहे.
- २०. अधिकृत अधिकारी यांचे ज्ञान आणि माहितीनुसार सदर मिळकतीवर अन्य कोणताही बोजा नाही. एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. हे असा कोणताही बोजा, लीन, ताबा, मिळकत
- कर किंवा अन्य सरकारी अथवा अन्य देणी असतील तर त्यासाठी जबाबदार असणार नाही.
- २१. विक्री ही एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. यांच्या अंतिम मंजुरी अधिन असेल
- विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी आणि मिळकतीच्या अधिक तपशीलासाठी कृपया आमचे मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार मे. सामिल लिमिटेड यांच्या https://eauctions.samil.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.
- दिनांक : १३.०२.२०२३
- ठिकाण : पुणे

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

अधिकृत अधिकारी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

मराठी भाषांतरामध्ये काहीही संहिता आढळत्यास इंग्रजी जाहिरात ग्राह्म धरण्यात यावी.